Date: 1st August, 2022

BSE Limited

Corporate Relation Department PhirozeJeejeeboi Towers, Dalal Street, Mumbai - 400001. Scrip Code: 524404

National Stock Exchangeof India Limited

Listing Department Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051. Symbol: MARKSANS

Sub: Newspaper Publication

Dear Sir,

We enclose herewith copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Lakshadeep (Marathi) on 30th July, 2022 intimating that the 30th Annual General Meeting of the Company will be held on Monday, 29th August, 2022 at 9:00 a.m. through VC/ OAVM facility.

You are requested to note the above in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For Marksans Pharma Limited

HarshavardhanPanigrahi Company Secretary

Encl: As above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients are interested in buying Flat No. 201, 2nd Floor Bldg. No. A-1, R.N.A. Park Co-operative Housing Society Ltd., Nagababa Road, Off R.C. Marg, Vasi Naka, Chembur, Mumbai -400 074., admeasuring area about 640 sq. ft (Builtup), from Miss. Archana Ashok Kolge Any person/s having any claim of whatsoeve nature including by way of any agreement sale, transfer, gift, lease, lien, charge mortgage, trust, inheritance, maintenance easement, restrictive covenant or in an other manner otherwise and/or have any

objection pertaining to the said property shall contact the undersigned in writing within 15 days from the date of publication hereof, with the supporting documents i any, failing which my Clients shall proceed with the completion of the said transaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived abandoned, given up or surrendered. Dated this 30th Day of July, 2022

AMIT SHYAM CHOUDHAR

Office: Shop No.135, Near Bldg. No.5 N.G. Acharya Marg, Subhash Nagai Chembur, Mumbai: 400 071

SMIFS CAPITAL MARKETS LIMITED Regd Office: 'Vaibhav' 4F, 4. Lee Road, Kolkata - 700 020

CIN NO: L74300WB1983PLC036342 Tel No. 033-2290-7400/ 7401/7402/0544 Fax No. 033-2287-4042, 2240-6884 E-mail: smifcap@gmail.com, cs.smifs@gmail.com Website: www.smifscap.com

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 09, 2022, at the registered office of the Company at 11:00 A.M. inter-alia, to approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2022. Further the said notice would also be available

on the website of the Company viz. www.smifscap.com and on the website of the BSE Limited viz., www.bseindia.com where the Shares of the Company are Listed. By Order of the Board

For SMIFS Capital Markets Limited (Avanti Sen Company Secretary cum Place: Kolkata Date: 29.07.2022 Compliance Office

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public a large that we are investigating the title o Mr. P. V. Ramdev ("Owner"), claiming to be absolutely seized, possessed of an owner in respect of immovable properties lying, being and situate a /illage Kudli, Taluka Roha and Distric Raigad (hereinafter referred to as the 'Said Properties" more particularly described in the Schedule below). The Owner is the Managing Director o Everest Engineering Equipment Private imited ("Borrower").

The Owner has purchased the said Properties by virtue of various greements/documents. The Owner has ost and misplaced the original of title documents more particularly the following documents ("Documents") in respect of the said Properties and are not traceable despite sincere efforts: 1. Conveyance Deed dated 23/03/2010

egistered with the Sub Registrar o Assurances Roha under Serial No 974/2010 executed between Ulhas Raghunath Oak and 8 others as the "Party of the First Part" and Mr. Manges Shrikant Sarfale as the "Party of the Second Part" – in respect of land bearing Survey No. 834 and 783, Village Kudli. 2. Sale Deed dated 12/07/2007 registere with the Sub Registrar of Assurances Roha - 1 under Serial No. RHA/2220/2007 executed between Mrs. Vatsala Shantaram Dhamale & Mrs. Sulochana Dattu Pawar as the "Party of the First Part' and Mr. Rajaram Ganpat Dhamale as the Party of the Second Part" in respect o raity of the Second Part III respect of and bearing Survey No. 826, Village Kudli. The said Property is intended to be nortgaged in favour of Yes Bank Limited "Our Client") to secure the financia acility which may be granted to the Borrower against security of the said Properties. The Borrower and the Owne nave assured Our Client that the said nd charges of whatsoever nature as o date and they intend to create a mortgage on the said Property in favour of Our Client for repayment of aforesaid credit facilities o be availed by the Borrower from Ou

f any person/s finds or has found the original of the aforesaid Documents i requested to kindly return the same to the pelow mentioned address or if any person documents by way of a claim of any nature over the said Property, shall inform the same in writing along with authentic supporting documents to the undersigned at the postal address mentioned below within a period of 7 (Seven) days from the date of the publication of this notice, failing which the claim of such person/s, if any will be considered as abandoned surrendered, relinquished, released waived off to all intents and purposes and he transaction of mortgage of all the ights of the Owner in the said Properties favour of our Client will be complete

vithout any reference to the same.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ("Said Properties"): dmeasuring 0-30-00 H. R and Surve lving, being and situated at Village Kudli. Taluka – Roha and District – Raigad

bounded as follows: Land bearing Survey No. 825 is bounded as follows: Fast - Survey No. 828 & 824 Vest – Survey No. 783; South – Survey No. 823; North – Survey Nos. 828 & 264

∟and bearing Survey No. 832 is bounde Fowards East – Survey No. 831; Fowards West – Survey No. 763: Towards South – Survey Nos. 833 & 834; Towards North – Survey Nos. 826 & 783. Property 2: Survey No. 826, area idmeasuring 0-14-40 H. R. Iving, being

and situated at Village – Kudli, Taluka Roha and District – Raigad which i bounded as follows: Fowards East - Survey No. 831: owards East – Survey No. 031, owards West – Survey No. 783; owards South – Survey 832; owards North - Survey No. 825 & 827 Property 3: Survey No. 834, area

admeasuring 0-40-00 H. R P. and Survey No. 783, area admeasuring 1-36-00 H. R ying, being and situated at Village – Kudli Taluka – Roha and District – Raigad ounded as follows: Land bearing Survey No. 834 is bounder

owards East – Survey No. 831; Fowards West – Survey No. 833; Towards South - Survey No. Road and

Survey No. 845; Towards North – Survey No. 832. Land bearing Survey No. 783 is bounde

owards East – Survey Nos. 812, 813 Fowards West – Survey Nos. 784 & 785:

Fowards South – Survey Nos. 782, 781 784, 832 & 823; owards North – Survey Nos. 811 & 81 Dated this 30th day of July 2022. Manish N. Rajani Partner, Vasmum Legal A-106, 1st Floor, Vishw Vishwakarma Naga

Phase 1 Bldg. No. 5 CHSL, Opp. SBI, Ambadi Road, Vasai - 401202, Dist. Palghar Maharashtra, India. Mob: +919823435436

Form No. INC-26
[Pursuant to Rule 30 of the Companies
(Incorporation) Rules, 2014]
Before the Central Government
egional Director, Western Region, MUMBAI

Regional Director, Western Region, MUMBAI
In the matter of sub-section (4) of Section 13 of
Companies Act, 2013 and clause (a) of Subrule (5) of Rule 30 of the Companies
(Incorporation) Rules, 2014
AND
In the matter of XPERT SPORT
TECHNOLOGIES PRIVATE LIMITED
(CIN: U72900MH2021PTC367097)

(CIN: U72900MH2021PTC367097)
having its Registered Office at C/o Celtic
Business Centre Pvt Ltd 4 Flr Kanakia Wal
Street, Chakala, Andheri, Mumbai,
Mumbai City, MAHARASHTRA- 400093

.. Applicant Company / Pet NOTICE is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act. 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company n terms of the special resolution passed a the Extra Ordinary General Meeting held or Friday, 10th June, 2022 to enable the ompany to change its Registered office from "State of Maharashtra" to the "State of

Madhva Pradesh". Any person whose interest is likely to be Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature f his /her interest and grounds of opposition o the Regional Director, Western Region Ministry of Corporate Affairs, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its Registered Office at the address mentioned below C/o Celtic Business Centre Pvt Ltd 4 Flr Kanakia Wall Street, Chakala, Andheri,

Mumbai, Mumbai City, MAHARASHTRA- 400093 Mumbal, Mumbal City,

MAHARASHTRA- 400093 For & on behalf of

XPERT SPORT TECHNOLOGIES PRIVATE LIMITED

Sd/-MURTAZA FIDAHUSAIN MHOWWALA Date: 29.07.2022

Place: MUMBAI

GROW YOUR BUSINESS WITH BUSINESS STANDARD -THE SMART CHOICE TO REACH THOSE WHO MATTER!

> Write to sales@bsmail.in now. for a customised solution to your business requirements

Insight Out

Business Standard

सेंट्रल बेंक ऑफ इंडिया

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India SOUTH MUMBAI REGIONAL OFFICE 346 Standard Building; Dr.D.N. Road Fort, Mumbai - 400 001.

INVITATION OF BIDS/OFFERS FOR PREMISES ON LEASE

Central Bank of India requires premises

for ATM admeasuring 64 to 100 sq. ft. carpet area in ready possession / ready for possession within 1 month at Abdu Rehman Street Mumbai 400003, preferably on the ground floor with adequate parking space. No brokers or intermediaries please. Priority will be accorded to Government / Semi Govt. bodies or public sector undertakings Kindly download the formats terms and conditions from the website http://www.centralbankofindia.co.in or collect the same from Central Bank of India South Mumbai Regional Office 346, Standard Building, 2nd Floor, D. N. Road, Fort, Mumbai – 400001. PH (022) 40345872 during office hours 10 a.m. to 5 p.m. The last date for submission of offers is 20.08.2022

(RAJESH KUMAR GUPTA) SENIOR REGIONAL MANAGER - SMRÓ Date: 30.07.2022

IN THE PUBLIC TRUSTS **REGISTRATION OFFICE** GREATER MUMBAL REGION

MUMBAI. Dharamdaya Ayukta Bhayan st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC- VI / 805 / 2022 Filled by Mrs. Arnavaz Mistry In the matter of -

"Young Rathestars' P.T.R. NO. C-1001(B)

All Concerned having interest -WHEREAS the above name

Reporting Trustee of the above named Reporting Trustee of the above Trust has filed Change Report, under Section 22 of the Maharashtra Trust Act, 1950 for deleting the old Trustees viz., To be deleted (1982-85)

1. F. K. Solapurwala 2. P. T. Elavia

S M Dhaniwala

B. Kapadia R. Bilimorai 6. M. J. Nasir

7. Sheroo Bilimoria 8. S. R. Parekh . R. S. Tarapore

10. K. J. Ichhaporia

. K. A. Tata . J. M. Khan 13. S. D. Kapadia 14. E. M. Godrej

15. D. D. Mehta 16. P. J. Khan To be Added (2014)

Office Bearers 1. Mrs. Arnavaz Mistry 2. Mr. Shahrukh N. Dhalla

3. Mrs. Shiraz V. Guard 4. Mr. Vistaspar C. Mehta 5. Mr. Khushru N. Crawford

Members 1. Mr. Kersi M. Guard

. Mr. Homyar N. Doctor . Mrs. Tanaz D. Gazdar 4. Mr. Cyrus M. Gazdar 5. Mr. Kersi M. Pooniwala

7. Mr. Zubin K. Bharucha to the record of the above mentioned Trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai.

This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before Ld. Assistant Charity Commissioner (VI), Greater Mumbai Region, Mumbai at the above address in person or by a pleader on or before 30 days from the date of publication of this notice failing which the above-mentioned Change Report will be decided and disposed off on its

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai. Date: 27/07/2022



Sd/-Superintendent (J) Public Trust Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai TATA CHEMICALS LIMITED

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securit of the Company has / have been lost / mislaid and the holder[s] of the sa securities / applicant[s] has / have applied to the Company to issue duplica certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge su claim with the Company at its Registered Office within 15 days from this dat else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without furth No. of

Distinctive Number(s)

& face value HANSABEN NATVARLAL TAMAKUWALA 17 46993351 to 469933 NATVARLAL HARILAL (DECEASED) F. V. ₹ 10/-[Name[s] of holder[s] / Applicant[s

HANSABEN NATVARLAL TAMAKUWALA

Name(s) of Holder(s)

Dated: 30.07.2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at large that we are in the process of investigating the itle of Smt. Archana Mandelia and Shri. Ashutosh Mandelia in respect of the property more

rticularly described in the schedule written hereunder. Any person/s having any Right, Title, Interest or claim against or in respect of the said proper any part thereof by way of Sale, Gift, License, Tenancy, Lease, Lien, Charge, Mortgage, Trust asement, Partition, Suit, Decree, Maintenance, Inheritance, Attachment or Injunction Order equisition Requisition Lispendens Request Possession or otherwise howsoever is require o make the same known in writing along with complete documentary evidence thereof to the ndersigned within 10 (Ten) days from the date of publication hereof, failing which any and all uch claims shall be deemed to have been waived and/or abandoned and the investigati

THE SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO: Flat No. 502 admeasuring about 1350 Sq. Ft. on the 5th Floor of the Building Red Rose Co-o_l Hsg. Society Ltd., 44, Pochkhanwala Road, Worli, Mumbai - 400025.

Vidhii Partners, Advoca Construction House, Ground Floor, 5 Walchand Hirachand Marg Ballard Estate, Mumbai - 400001. Tel. No. 022 - 43558555 Date: 29/07/2022 Email: vidhii.mumbai@vidhiipartners.co

MAHARASHTRA INSECTICIDES LIMITED (C/o.The M.A.I.D.C.Ltd.) Krushiudyog Bhavan, Aarey Milk Colony, Dinkarrao Desai Marg, Goregaon (E), Mumbai - 65.

Tel. 022-28719364 E-mail - pesticidesmaidc65@gmail.com Ref. No.:- Pesticide/Civil/E-Tender/CivilWork/2022-23/ Date 29 07 2022 E-TENDER NOTICE

Online E- tender in B-2 form (Item rate basis) for Construction of Bio-Fertilizer and Bio-Pesticides Factory at Malegaon, Dist.Nashik is invited by MAIDC/ MIL Ltd from reputed experienced and eligible contractors, registered in appropriate class with State/Central PWD&CPWD Details of work and blank tender form, terms & conditions of contract & key r.w.D. & C.F.w.D. Details of with and blank entide from 1,6 miles & conductor's from a con-schedule for tender activity etc. are available from 09.00 hours of 29.07.2022 to 15.00 hours of 24.08.2022 on the website http://mahatenders.gov.in The details of tender are as under-

Sr. No.	Name of work	Estimated Cost Including GST (Rs.)	Contract period	E.M.D. (Rs.)	Cost of E- Tender (Rs.)
1	Construction of Bio-fertilizer & Bio- Pesticides factory at plot no. E-16,Malegaon Midc, (Ajang-Rawalgaon) Dist. Nashik	1,22,22,2	10 months	1,50,687/-	11,200/-
Tender copy can be downloaded after entering the details of payment of required tender					

fee through net banking. Right to open any bid without its eligibility as well as right to accept or reject any or all tenders in part or full without assigning any reasons there off are reserved with the competent authority of MAIDC/ MIL Ltd. Advertise can also be seen on our website www.maidcmumbai.com

Director (MIL)

पंजाब नैशनल बैंक 🔘 punjab national bank

Circle Office, Mumbai Western, 1st Floor, Aman Chambers, SVS Road, Prabhadevi, Mumbai- 400025

Alternate Premises Required at, S. V. Road, Malad West, Mumbai.

For shifting of existing Branch, situated at Chandra Kiran, Opp. N.I School, S.V.Road, Malad (West), Mumbai -400064. Bank requires Commercial Premises for Branch with carpet area 1500 [+

20%) sqft and Premises for ATM with carpet area 80 [+/- 20%] sqft as per IS Code 3861-2002(IS 3861-1975)/Bank's policy guidelines with Clear Title and having Occupancy Certificate, 24-hour access, clear visibility with 3 phase power connection preferably on Ground Floor with ramp facility or in First Floor having Lift facility with wide Frontage for Long Lease, within the vicinity of our existing branch situated at above address (Preferably within 500 meters distance).

Interested parties may submit their Technical Bid as per Form No.1 & Price Bid as per Form No.2. Both the forms are available at https://www.pnbindia.in/tender.aspx or the same can be collected from our office. The Technical Bid and Price Bid should be submitted in two separate sealed envelopes and both of them should be put in one big sealed envelope. Please mention the name of location for which bid is submitted on the face of the big envelope. Government Organizations / Non Government Organizations having their own premises can also apply Bank reserves the right to reject any Bid without assigning any reason.

Last Date for submission of application is 08/08/2022 upto 04:00PM.

Circle Head



Closure of Office

Policyholders are advised to take note that we are closing our Branch Office at the following address with effect from October 01, 2022:

Bhandup: Unit No. 4, Ground Floor, Bharat Industrial Premises Co-operative Society Ltd., L.B.S.Marg, Bhandup (W) – 400 078

For any service related requirement, policyholders may please contact us at the following address:

Mulund: Shop No.13, Alps Heights, Ground Floor, Dr. R. P. Road, Mulund West, Mumbai - 400 080

Cholamandalam MS General Insurance Company Limited, No.2, Dare House, 2nd Floor, NSC Bose Road, Parrys, Chennai - 600 001.

Customer Care No.: 1800 208 55 44/91 00 IRDAI Reg. No. 123; CIN: U66030TN2001PLC047977

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT GOREGAON, DINDOSHI **COMMERCIAL SUIT NO. 280 OF 2022**

BANK OF INDIA A Bank, a body Corporate Constituted under the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act V of 1970, having their Head Office at Star House, C-5, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, and one of its Branch Office being R.N. Marg Branch, 44, R.N. Marg, Bank of India Building, Bandra (West), Mumbai

1. M/S. SIDDHI TRAVELS A Proprietorship Concern having address, at Flat No. 401, Plot No. S - 239, CTS No. 827, D Building, 32B, SSPL, Dindoshi, Goregaon (E), Mumbai - 400 065. 2. MR. RAMANAND S. RAI

roprietor of M/s. Siddhi Travels, Age - Not Known, Indian Inhabitant, having address at Fla No. 401, Plot No. S - 239, CTS No. 827, D Building, 32B, SSPL, Dindoshi, Goregaon (E), Mumbai - 400 065. ...DEFENDANTS

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before Honour ASJ Smt. S. S. Todkar, presiding in the Court Room No. 5 on 28.09.2022 at 11.00 a.m. in the forenoon by the above named plaintiff for following relief:-THE PLAINTIFF THEREFORE PRAYS :-

That the Defendant be jointly and severally ordered and decreed to pay to the Plaintiff under the said Loan under SRTO Loan Scheme a sum of Rs. 4.45.781.06 (Runees Four Lakhs Forty Five Thousand Seven Hundred Eighty One and Six Paise Only) together with further interest thereon at the rate of 10.55% p.a. with monthly rest plus 2% penal interest p.a. from the date of filing of the suit till the date of payment and / or realisation s per the particulars of the Plaintiff's claim, **Exhibit "K"** to the Plaint.

That it be declared that repayment of the Plaintiff dues, in respect of the aforesaid loan is duly secured by valid and subsisting Hypothecation of Four Wheeler (car) Maruti Dzir Tour LDI bearing Registration No. MH-02-CR-1297. That the said hypothecated Four Wheeler (car) Maruti Dzire Tour LDI bearing

Registration No. MH-02-CR-1297, belonging to the Defendants be sold by and under er and directions of this Hon'ble Court and the net sale proceeds thereof be handed over to the Plaintiff in or towards the satisfaction of its dues claimed in prayer (a) above That pending the hearing and final disposal of the suit, the Court Receiver or some other fit and proper person be appointed as Receiver of the hypothecated Four Wheeler (car Maruti Dzire Tour LDI bearing Registration No. MH-02-CR-1297 with all power unde Order XL Rule 1 of the Code of Civil Procedure, 1908, including power to sell and to pay over the net sale proceeds to the Plaintiff in or towards the satisfaction of its dues

claimed herein. That pending the hearing and final disposal of the suit, the Defendants themselves or by their periodic the reaming and mind usposed or the soil, rule belendants trentserves or by their servants, agents or otherwise howsoever be restrained by an order and injunction of this Hon'ble Court in any manner from transferring or disposing off or creating third party rights in respect of Four Wheeler (car) Maruti Dzire Tour LDI bearing Registration

that the interim and ad-interim reliefs in terms prayers (d) and (e) above be granted to the Plaintiff. (g) For such other and further reliefs as per nature and circumstances of the case ma (h) For costs of the suit.

Addl. Registrar, City Civil Court,

30 July 2022,

Hyderahad

ANANT B. SHINDE & CO. Advocates for Plaintiff 311, Varma Chambers, 3rd Floor, 11, Homji Street, Fort, Bombay - 400 001.

Dated this 25th day of July, 2022.

1) M/s. Siddhi Travels 2) Mr. Ramanand S. Rai

NOTICE
TATA MOTORS LIMITED
Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai, Maharashtra, 40000
NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s as/have applied to the Company to issue duplicate certificate [s].

ny person who has a claim in respect of the said securities should lodge such claim wi the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company wi proceed to issue duplicate certificate [s] without further intimation.

Distinctive Name[s] of holder[s] [and jt. holder[s],ifany] Kind of Securities No. of Securities and face value number[s] PRASHANT ANANT FOLUTY FACE 320 28851171-2885149 VALUE RS.2 [Name [s] of holder[s] / Applicant[s]]
PRASHANT ANANT THAKURDESA Place] MUMBAI

MARKSANS PHARMA LIMITED CIN: L24110MH1992PLC066364

Regd. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension

Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053. **Phone:** 022 4001 2000; **Fax:** 022 4001 2011 Website: www.marksanspharma.com; E-mail: companysecretary@marksanspharma.com

30th Annual General Meeting Notice is hereby given to the Members of Marksans Pharma Limited that the Thirtieth Annual General Meeting ('30th AGM') of the Company is scheduled to be held on Monday, 29th August 2022 at 09:00 AM, through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC), in compliance with the procedures prescribed in Circular Nos. 14/2020,17/2020, 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 respectively followed by Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and 'SEBI' Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, "the e-AGM circulars"), to transact the business as stated in the Notice to be sent to the Members individually. The Members can attend the AGM through VC only by following instructions annexed to the Notice of $30^{\rm th}$ AGM.

In accordance with the e-AGM circulars, the Notice of the 30th AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent only by e-mail to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository and will also be made available on the Company's website at www.marksanspharma.com under Investor Relations tab, website of stock exchanges i.e. NSE at www.nseindia.com and BSE at www.bseindia.com.

Members who have not yet registered/updated their e-mail address with the Company shall follow the below steps for receiving Notice of the 30th AGM and Annual Report for the

financial year 2021-22 electronically: a) Members holding shares in physical mode are requested to provide name, folio number, Mobile No., e-mail address, scanned copies of self attested share certificate(s) (both sides), copy of PAN / Aadhaar (self attested scanned copy) through e-mail companysecretary@marksanspharma.com or alternatively can do the same through the Registrar and Transfer Agent's website link at: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx

b) Members holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.

Members will be provided with facility to attend the AGM through VC and to cast their vote remotely on the businesses as set forth in the Notice of the 30th AGM through CDSL e-Voting system. The manner of remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses will be provided in the Notice of the 30th AGM.

Dividend for the financial year ended 31st March, 2022, if declared at the 30th AGM, will be paid to the Members by credit to their respective bank accounts. The Members who have not given their bank particulars or who wish to change their bank particulars, can do so by intimating to their depository participants (in case of shares held in demat mode) and to the Company's Registrar and Transfer Agent (in case of shares held in physical mode) or alternatively do the same through the Registrar and Transfer Agent's website link at: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx.

For Marksans Pharma Limited

Harshavardhan Panigrahi Mumbai 29th July, 2022 Company Secretary INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

	TORM O INVITATION FOR EXPRESSION OF INVIEREST						
		(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy					
		(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)					
		Relevant Particulars					
	1.	Name of the corporate debtor	MEENAKSHI ENERGY LIMITED				
l	2.	Date of incorporation of corporate debtor	21 August 1996				
	3.	Authority under which corporate debtor is incorporated/registered	Ministry of Corporate Affairs, Registrar of Companies ("ROC") – Hyderabad Registration Number – 45088				
	4.	CIN of corporate debtor.	U40101TG1996PLC054239				
	5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor					
	6.	Insolvency commencement date of the corporate debtor	07 November 2019				
	7.	Date of invitation of expression of interest	30 July 2022*				
	8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria is mentioned in the detailed Expression of Interest process document available at the following web-link: http://www.meenakshienergy.com/				
	9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	The ineligibility criteria is mentioned in the detailed Expression of Interest process document available at the following web-link: http://www.meenakshienergy.com/ The same is also available at the website of IBBI i.e. http://ibbi.gov.in/legal-framework/				
	10	Last data for receipt of expression of	08 August 2022				

10. Last date for receipt of expression of 08 August 2022 11. Date of issue of provisional list of 10 August 2022 prospective resolution applicants 12. Last date for submission of objections to 13 August 2022 13. Date of issue of final list of prospective 14 August 2022 resolution applicants 14. Date of issue of information memorandum, 10 August 2022 evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants 15. Manner of obtaining request for resolution Request for resolution plan, evaluation matrix, information information Access will be given through virtue memorandum and further information data room to the resolution applicants in the fina list of prospective resolution applicants of executing a confidentiality undertaking with the Debtor. 16. Last date for submission of resolution plans 29 August 2022 resolution professional address ip.mel@in.ey.com 18. Estimated date for submission of resolution | 10 September 2022 plan to the Adjudicating Authority fo

17. Manner of submitting resolution plans to Sealed envelope by post/ hand to RP at the correspondence address. In addition, copy to be shared by electronic means to the E-mai 19. Name and registration number of the Name: Ravi Sankar Devarakonda resolution professional Registration Number: BBI/IPA-001/IP-P00095/2017-2018/10195 20. Name, Address and e-email of the Name: Ravi Sankar Devarakonda resolution professional, as registered with Address: 41/1, 2nd Floor, 8th Main, 11th Cross the Board layanagar 2nd Block, Bengaluru, Karnataka 560011, Email Address: ravicacscma@icai.org 21. Address and email to be used for Address: correspondence with the resolution Ravi Sankar Devarakonda

Raidurgam, Hyderabad – 500 032 Email Address: ip.mel@in.ey.com Detailed invitation for expression of interes 22. Further Details are available at or with available at the following weblink: http://www.meenakshienergy.com/ or can b sought by an email to ip.mel@in.ey.com 23. Date of publication of Form G 30 July 2022

*The Ministry of Power, Government of India has, pursuant to powers conferred upon it under

section 11 of the Electricity Act, 2003, directed that the power plant of the corporate debtor be

C/O EY Restructuring LLP, THE SKYVIEW 10

18th Floor, "SOUTH LOBBY" Survey No 83/1

operated in accordance with the aforesaid direction. Pursuant to the aforesaid, the resolution professional had approached the NCLT seeking extension of time and seeking permission to re rerun the bidding process by publishing fresh Form G, expression of interest, request for resolution plan and other necessary documents in accordance with the Insolvency & Bankruptc Code, 2016 ("Code") in case the time is granted By its order dated July 25, 2022 ("Order"), NCLT has allowed the application and granted a extension of 60 (sixty days) in the corporate insolvency resolution process of the Corporate

Debtor commencing from July 15, 2022 and ending on September 12, 2022. This Form 0

nvitation of Expression of Interest) is being issued pursuant to the Order. The timelines set out this Form G have been calculated in a manner to comply with the Order. Further, the Resolution Professional is in the process of filing an application before NCLT seeking a clarification/ modification of the Order that the period of 60 days should be counted from the date of the Order i.e., July 25, 2022. Any modifications to above timelines are subject to NCLT decision in the said proposed application.

> Ravi Sankar Devarakond Resolution professional for Meenakshi Energy Limited AFA valid upto October IBBI/IPA-001/IP-P00095/2017-18/10195 Registered Address 41/1, 2nd Floor, 8th Main, 11th Cross, Jayanagar 2nd Block

Bengaluru, Karnataka - 56001

ई-प्रोक्योरमेंट सेल

ई-प्रोक्योरमेंट अल्पकालीन निविदा (प्रथम आमंत्रण)

(द्वितीय शुद्धि पत्र - PR No- 274066) -टेन्डर रेफरेन्स न**०—Sub Cluster (JJM Dhanbad-2)/07/2022-2**3

क्र0	वर्णित विवरणी	पूर्व में वर्णित तिथि एवं स्थाना	संशोधित तिथि एवं स्थान		
1	बीड प्राप्ति के लिए अंतिम तिथि / समय	06.08.2022, 4:00P.M	10.08.2022, 5:00 P.M		
2	निविदा की हार्ड कॉपी जमा करने की तिथि/समय/स्थान	08.08.2022 up to 2:00 P.M कार्यपालक अभियंता, पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल संख्या—02. धनबाद /अधीक्षण अभियंता, पेयजल एवं स्वच्छता अंचल, धनबाद /क्षेत्रीय मुख्य अभियंता, पेयजल एवं स्वच्छता वेमाग दुमका प्रक्षेत्र, दुमका।	12.08.2022 up to 2:00 P.M –वही–		
3	निविदा प्राप्त बिड खोलने की तिथि/समय	12-08-2022 up to 01:00 P.M	13-08-2022 up to 02:00 P.M		

पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल संख्या–02, धनबाद

CIN: L23200MH1989PLC054633

Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, SPL

E-mail: investorhelpline@spl.co.in Website: http://www.supremepetrochem.com

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education ar Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("the

has been sent to the concerned shareholders who's Ordinary (Equity) shares are liable to be transferred to IEPF under the Rules for taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of such shareholders including their names Folio Number or DP ID & Client ID and number of their shares due for transfer to IEPF or its website. Shareholders concerned are requested to refer to the web-link http://supremepetrochem.com/iepf2014-2015.pdf to verify details of thei unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF.

shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, car be claimed back by them from IEPF Authority after following the due procedure prescribed in the Rules.

IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand already registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploader by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules

In case of share(s) held in dematerialized form, the Company shall inform the for transfer in favour of the IEPF Authority.

In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the

IEPF as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall li against the Company in respect of unclaimed dividend amount and equity share In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent at KFin Technologies Private Limited Unit: Supreme Petrochem Ltd, Karvy Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli

Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032. Telangana Tel. +91-40-67161526, Fax +91-40-23001153, Toll Free No. 18003094-001

D. N. MISHRA **COMPANY SECRETARY**

Societies, Mumbai City (3) Competent Authority

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11 (9) (e)) Before the Competent Authority

Application No. 79 / 2022 The Chairman / Secretary PEARL HAVEN CHSL.

Bandra (West), Mumbai-400 050. **VERSUS**

1. CHAUHAN & BROTHERS, a) Mr. Mohamod Yunus Chauhan

b) Gulam Nabhi 14-B, Fatima Mahal, Kevni Pada, S. V. Road, Jogeshwari (West) Mumbai-400 060

2. MRS. PEARL MUKHERJEE alias Mrs. Pearl Pereira

Place: Mumbai

PUBLIC NOTICE 1. Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

above mentioned. 2. The applicant has prayed for grant of conveyance of the Accordingly, this Competent Authority be pleased to issue a certificate of entitlement of unilateral conveyance of the land at Final Plot No. 68A of Suburban Scheme No. VIII. from Opponent No. 2 herein, admeasuring 1192.14 sq. mtrs out of which an area of 196.7 sq. mtrs. is reduced for setback amounting to 995 sq. mtrs.or thereabouts in the

standing thereunder in favour of the Applicant Society.

4. The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 16.08.2022 at 03.30 p. m. before the undersigned together with any documents, he / she / they want/s to produce in support of his / her objection / claim / demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written

If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.



For District Deputy Registrar,

पेयजल एवं स्वच्छता विभाग झारखण्ड, राँची

दिनांक:- 18-07-2022

निविदा की अन्य शर्त्त यथावत रहेगी ।

कार्यपालक अभियंता.

SUPREME PETROCHEM LTD

Rules").

The Companies Act, 2013 and the Rules and the Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed fo even consecutive years or more, in the name of Investor Education and Protectio Fund ("IEPF"). However, where there is a specific order of Court of Tribunal of Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend o where such shares are pledged or hypothecated under the provisions of the

Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them. After issue of new share certificate(s) the Company will inform the Depository by way of Corporate Action to convert new share certificate(s) into DEMAT form and transfer the shares to

depository by way of Corporate Action, where the shareholder(s) have their accounts

01.10.2022. All concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/the Company's Registrar and Transfer Agents preferably by 01.10.2023 with a request for claiming unencashed or unclaimed dividend for the year 2013-14 and onwards to enable processing of claims before the due date.

with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the shares to

Email: eniward.ris@kfintech.com. Website: www.kfintech.com

District Deputy Registrar, Co-operative under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

Plot C. T. S. No. B-649, Chapel Road,

and under the applicable Rules against the Opponents

Registration District and Sub-District of Bombay Suburban bearing C. T. S. No. B-649 along with the structures

The hearing in the above case has been fixed on 16.08.2022 at 03.30 p. m.

reply, if any filed by the interested parties.

Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority U/s. 5A of the MOFA, 1963.

sd/-

PR.NO.274781 Drinking Water and Sanitation(22-23):D

167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093. Tel. No.: 022-67091900/66935927 Fax No.: 022-40055681

NOTICE TO THE ORDINARY (EQUITY) SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub: Transfer of Ordinary (Equity) Shares of the Company to the Investor Educati and Protection Fund.

Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to IEPF Fund. Adhering to the various requirements set out in the Rules, individual communicatio

credited to IEPF. Shareholders may also note that both the unclaimed dividend and the

Please note that due date for claiming dividend for Financial Year 2014-13 i

shareholders by due date or such other date as may be extended, the Company shall related thereto as transferred to IEPF.

for SUPREME PETROCHEM LTD

MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400 051

.... Applicant

(Address not known) ...Respondents

By Order,



सोलापूर , दि.२९ : पार्क चौपाटीवरील खाद्य दुकाने काढण्यासाठी महापालिका आयुक्त प्रयत्न करत असताना आयुक्तांना माहिती न देता महापालिका अधिकाऱ्यांनी न्यायालयात परस्पर अंडरटेकिंग दिले. त्यामुळे २२ ऑगस्टपर्यंत चौपाटीवरील द्काने काढण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. ही बाब महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना समजतात त्यांनी या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.

चौपाटी येथे खाद्य विक्रेते दुकाने कादण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. विक्रेत्यांची सुनावणी झाली. न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी पालिका अधिकारी अंडरटेकिंग दिल्याचे सांगण्यात आले. ही बाब पालिका आयुक्तांना माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशी करून निर्णय घेतो, असे आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients viz. **Mr. Prashant Rajaram Talekar and** Miss. Minakshee Rajaram Talekar are intent to transfer the 1/3rd shares of Smt. Rajeshree Rajaram Talekar in Flat No. C-702, 7th Floor, Om Suryodaya Co operative Housing Society Limited, Shiv /allabh Cross Road, Rawalpada, Dahisa East), Mumbai- 400068 [said Flat] 8 shares Distinctive Nos. 476 to 480 [bot nclusive] in respect of the Share Certificate No. 151 [said Shares] holding by Smt. Rajeshree Rajaram Talekar who expired on 23-04-2019 leaving only Fou 4] legal heirs viz. Mr. Prashant Rajara Talekar [Son], Miss. Minakshee Rajaran Talekar [Daughter], Mrs. Neha Nitii Shirkar nee Miss. Neha Rajaram Taleka Rane nee Miss. Varsha Rajaram Taleka Daughter] behind her. His Husband – Mi Rajaram Arjun Talekar expired o 30/08/2007.

Our clients are hereby inviting the clain against the said Flat & said Shares of **Smt** Rajeshree Rajaram Talekar. If an Person, Firm, Society, Company Corporation or any Body Corporate ha any claim or lien against the said Flat & said Shares may file such claims objections with documents if any, within the period of 14 days from the date of thi notice with documentary proofs and lega

M/s. Bhogale & Associates, Advocate & Legal Consultants, 1202, 12th Floor Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road

Borivali [East], Mumbai – 400 066.
If no claims or objections, as above, an received within the stipulated period ou client shall, at future date, treat any suc laims, objections and/or rights having een waived, forfeited and / or annulled

Sd/-M/s. Bhogale & Associates bai Date: 30/07/2002

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. धर्मेंद्र सुकनराज जैन** व श्रीमती सेजल धर्मेंद्र जैन हे खालील अनुसुचीत

माझे अशिलांनी असे नमुद केले आहे की, त्यांचे वडील/सासरे श्री. सकनराज एच. जैन (मयत) हे माझे अशिलांसह अनुसूचीत मालमत्तेचे संयुत्त मालक होते, जी त्यांनी **सर्ववसा बिल्डटेक ॲण्ड फार्म प्रायव्हेट लिमिटेड** यांच्याकडून २५ नोव्हेंबर २०१६ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते सदर **श्री. सुकनराज एच. जैन** यांचे ३१.१.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती शकुंतला एस. जैन, दोन मुले २) श्री **धर्मेंद्र कुमार सुकनराज जैन** अर्थात माझे अशील व ३) श्री. कुमारपाल सुकनराज जैन आणि तीन मुली ४) श्रीमती डिम्पल पुनितकुमार कोठारी प) श्रीमती रजनी राहुल सोलंकी आणि ६) श्रीमती हेमा भावेश जैन हे कायदेशीर वारसदार प्रतिनिधी आहेत. मयताचे कायदेशीर वारसदारांर्न मालमनेमधील मयताचे शेअर्मसंदर्भात मास्य अशिलाच्या नावे मक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील **श्री. धर्मेंद्र सुकनराज जैन आणि श्रीमती सेजल धर्मेंद्र जैन** अर्थात माझे अशील यांना भावी खरेदीदाराकडे सदर मालमत्त विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री, अदलाबदल, मुक्तता, मालकी हक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेज पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्य कालावधीत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थेचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि योग्य बाजारभाव तसेच सर्व अधिभारापासून मुक्त सदर मालमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशील पढील प्रक्रिया करतील.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.३००२. क्षेत्रफळ १६७.९५ चौ.मी बिल्टअप क्षेत्र तसेच ३०व्या मजल्यावर दोन कार पार्किंग जागा, लोधा ॲश्युरो म्हणून ज्ञात इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड काळाचौकी, मुंबई, जमीन सीटीएस क्र.१२/ १२४, १३/१२४, १४/१२४, काळाचौकी

मुंबई. आज दिनांकीत ३० जुलै, २०२२ सही/-सुरज आर. शुक्ला (वकील) कार्यालय चेंबर क्र.३६-ए, २४, दाराशॉ इमारत जांभुळवाडी, धोबितलाव, मुंबई-४००००२.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नमुना क्र. ७५

बृहन्मुबई विभाग मुबई सारिमरा, सारिमरा मार्ग. वरळी, मुंबई-४०००३० चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1529 / 2022

Academy of Dramatic Art ... बाबत Mr. Daulat Shamrav Jadhav ... अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

 वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत ध्यावयार्च असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी परी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०४/०७/२०२२ रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. राजा गिरधरलाल श्रॉफ यांच्य सूचनेनुसार येथे सर्व सामान्य जनतेस सूचना प्रकाशित करण्यात येते की. माझ्या अशिलांची विधवा बहीण स्वर्गीय श्रीमती लता दिनेशकमार परमार (लग्नाआधीच नाव : सुश्री लता श्रॉफ) या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.सी/२६ च्या मालक होत्या जे शालिनी सदन कोहौसोलि, आय.सी. कॉलनी, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४००१०३ येथे स्थित आहे आणि शालिनी सदन कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटीचे सदस्या होत्या. ज्यांचे दि.१९.०४.२०२१ रोजी निधन झाले आणि माझ्या अशिलांचे असे म्हणणे आहे की, त्या मयत श्रीमती लता दिनेशकुमार परमार चे ते एकमेव कायदेशीर वारस आहेत आणि माझे अशिल या फ्लॅटच्या जागेसह तिच्या संपत्तीचा वारसा घेण्यास पात्र आहे.

सदर स्वर्गीय श्रीमती लता दिनेशकुमार परमार यांच्य इतर कायदेशीर वारसांसह कोणतीही व्यक्ती वारसा . विक्री, गहाण, भेट, भाडेपट्टा, विनिमय, शुल्क धारणाधिकार,विश्वस्त, ताबा, सुखसोयी संलग्नव किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने या फ्लॅटच्या जागेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणत्यार्ह म्वारस्याचा दावा करत असल्यास ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाली नमूद केल्याप्रमाणे माझ्या कार्यालयाचा पत्ता असेल. अश कागदपत्रांच्या पती आणि त्यांच्या दाव्यांच्या . आक्षेपांच्या समर्थनार्थ इतर पुराव्यांसह येथे सूचित करण्याची विनंती केली आहे अन्यथा असे गहीत धरल जाईल की तेथे या फ्लॅटच्या जागेवर कोणताही दाव नाही आणि फ्लॅटच्या जागेचे शीर्षक स्पष्ट आणि विकीयोग्य आहे

विकल मनोज आर. मिश्रा पत्ताः बी.ए.बी.ए, २रा मजला, बोरिवली कोर्ट, कोर्ट लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई ⁻ ४०० ०९२ ठिकाण: मुंबई दिनांक:३०.०७.२०२२

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती शकुंतला एस. जैन** य खालील अनुसुचीत मालमत्तेचे मालक आहेत.

माझे अशिलांनी असे नमुद केले आहे की, त्यांच वडील/सासरे श्री. सुकर्नराज एच. जैन (मयत) हे माझे अशिलांसह अनुसुचीत मालमत्तेचे संयुत्त मालक होते, जी त्यांनी **श्रीमती सकिना अब्दुल्ला बाकेर** यांच्याकडून १८ डिसेंबर, १९९५ रो[ँ]जीचे करारनामानुसार खरेदी केले होते. सदर <mark>श्री. सुकनरा</mark>ज **एच. जैन** यांचे ३१.१.२०२० रोजी निधन झाले यांच्या पश्चात त्यांची पत्नी **१) श्रीमती शकुंत**ल एस. जैन, दोन मुले २) श्री. धर्मेंद्र कुमार सुकनरा जैन अर्थात माझे अशील व **३) श्री. कुमारपा**ल सकनराज जैन आणि तीन मुली ४) श्रीमर्त डिम्पल पुनितकुमार कोठारी, ५) श्रीमती रजर्न राहुल सोलंकी आणि ६) श्रीमती हेमा भावेश **जैन** हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत ग्यताचे कायदेशीर वारसदारांनी मालमत्तेमधीत मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे क्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशीत . **श्रीमती शकुंतला एस. जैन** अर्थात माझे अशील यांना भावी खरेदीदाराकडे सदर मालमत्ता विक्री भरण्याची इच्छा आहे

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर बारसाहक्क, विक्री, अदलाबदल, मुक्तता, मालकी हक, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताई अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्या त्यांनी आवश्यक दस्तावेज पुराव्यांच्या प्रतींसह प्रदर सूचना प्रकाशनापासूर्न १४ दिवसांच्य कालावधीत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थेचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्य अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि योग् बाजारभाव तसेच सर्व अधिभारापासून मुक्त सद ।।लमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशील पढील प्रक्रिया करतील.

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.१००२, क्षेत्रफळ ९१३.५० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, १०वा मजला, अब्झा टॉवर हणन जात दमारत. ३३. डॉ. बाबासाहेर आंबेडकर रोड, मुंबई–४०००२७, जमीन सीटीएस क्र.७००, गाव भायखळा, माझगाव विभाग

आज दिनांकीत ३० जुलै, २०२२ सही/-

सुरज आर. शुक्ला (वकील) कार्यालय चेंबर क्र.३६-ए, २४, दाराशॉ इमारत जांभुळवाडी, धोबितलाव, मुंबई-४००००२.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

की, माझे अशील श्रीमती शकुंतला एस. जैन या खालील अनुसुचीत मालमत्तेचे मालक आहेत. माझे अशिलांनी असे नमुद केले आहे की, त्यांचे वडील/सासरे श्री. सुकनराज एच. जैन (मयत) हे माझे अशिलांसह अनुसुचीत मालमत्तेचे संयुक्त गलक होते, जी त्यांनी **श्रीमती रशिदा अब्दुल्लाह** बाकेर यांच्याकडून १८ डिसेंबर, १९९५ रोजीचे करारनामानुसार खरेदी केले होते. सदर श्री. सुकनराज एच. जैन यांचे ३१.१.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **१) श्रीमती शकंतला** एस. जैन, दोन मुले २) श्री. धर्मेंद्र कुमार सुकनराज

जैन अर्थात माझे अशील व ३) श्री. कुमारपाल <mark>सुकनराज जैन</mark> आणि तीन मुली ४**) श्रीमती** डिम्पल पुनितकुमार कोठारी, ५) श्रीमती रजनी राहुल सोलंकी आणि ६) श्रीमती हेमा भावेश जैन हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. मयताचे कायदेशीर वारसदारांनी मालमत्तेमधील मयताचे शेअर्ससंदर्भात माझ्या अशिलाच्या नावे मक्तता करारनामा करीत आहेत आणि माझे अशील **श्रीमती शकुंतला एस. जैन** अर्थात माझे अशील यांना भावी खरेदीदाराकडे सदर मालमत्ता विक्री करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, मालकी हक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेज पराव्यांच्या प्रतींसह सदर सचना प्रकाशनापासन १४ दिवसांच्या कालावधीत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्थेचे दावा त्याग

मालमत्तेचे अधिकाराच्या आधारावर माझे अशील पुढील प्रक्रिया करतील. मालमत्तेची अनुसुची

केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या

अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि योग्य

बाजारभाव तसेच सर्व अधिभारापासून मुक्त सदर

फ्लॅट क्र.१००१, क्षेत्रफळ ९८५.३१ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, १०वा मजला, अब्झा टॉवर म्हणून ज्ञात इमारत, ३३, डॉ. बाबासाहे**ब** आंबेडकर रोड, मुंबई–४०००२७, जमीन सीटीएस क्र.७००, गाव भायखळा, माझगाव विभाग.

आज दिनांकीत ३० जुलै, २०२२

सुरज आर. शुक्ला (वकील) कार्यालय चेंबर क्र.३६−ए, २४, दाराशॉ इमारत, जांभळवाडी, धोबितलाव, मुंबई-४००००२.



Place: Indore

Date: 29th July, 2022

Signet Industries Limited CIN: L51900MH1985PLC035202

Regd. Office: 1003, Meadows Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059

Website: www.groupsignet.com, E-mail: cspreeti@groupsignet.com, Phone No.: 0731-4217800

<u>NOTICE</u>

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) Regulation 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday 10th August, 2022 at 2:00 PM at the Corporate office of the Company at 314/3, SDA Compound, Lasudia Mori, Dewas Naka, Indore- 452 010, To $consider and \, Approve \, the \, Unaudited \, financial \, results \, of \, the \, Company \, for \, the \, \Omega uarter \, ended \, on \, 30th \, June, \, 2022; \, is a consider a constant of the \, Company \, for \, t$

For Signet Industries Limited Mukesh Sangla Managing Director DIN 00189676

Godrej agrovet गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर : L15410MH1991PLC135359 **नोंदणीकृत कार्यालय :** गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत.

दूर. : ०२२ – २५१९ ४४१६ फॅक्स : ०२२– २५१९ ५१२४ वेबसाइट : www.godrejagrovet.com ई–मेल : gavlinvestors@godrejagrovet.com दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय

निष्कर्षांचा सारांश

					(रु. कोटीमध्ये)
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२२ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२२ रोजीसंपलेली गत तिमाही	३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या गत वर्षातील अनुषंगिक तिमाही	३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
8	परिचालनातून एकूण उत्पन्न	२,५०९.८६	२,०८०.७५	१,९९२.७८	८,३०६.०९
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी पूर्व#)	११५.५५	१७४.४३	१३७.४९	५५८.८५
w	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात#)	११५.५५	१७४.४३	१३७.४९	५४१.५७
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात#)	८७.६८	१३९.८१	१०४.७५	४१९.१५
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापरचात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व अनियंत्रित व्याजपरचात) यांचा समावेश)	८०.७२	१२१.१५	१०६.४४	30.008
ξ	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)	१९२.१६	१९२.११	१९२.१०	१९२.११
b	गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				२,०७६.३१
۷	उत्पन्न प्रति समभाग (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) (खंडित कामकाज व अखंडित कामकाजाकरिता) (अवार्षिकीकृत)				
	१. मूलभूत (रु.)	8.30	६.३७	५.५२	२०.९६
	२. सौम्यीकत (रु.)	Y.30	8.38	५.५२	२०.९५

स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वित्तीय वैशिष्ट्ये

अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२२ रोजी संपलेली तिमाही	रोजी संपलेली रोजीसंपलेली गत रोजी संपलेल्या तिमाही तिमाही गत वर्षातील अनुषंगिक तिमाही	३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष	
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,८४९.६१	१,४००.३१	१,५४८.३४	६,१८२.६०
2	करपूर्व नफा	८५.८२	९५.६९	१२८.२५	४६०.३४
3	करपश्चात नफा	६३.७९	८०.५३	९५.४१	३६०.२१
Х	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	६१.८४	७८.६०	९६.२४	३५८.३६

वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ (४) अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com)च्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट (www.godrejagrovet.com) वरही उपलब्ध आहे.

त्यांच्या शुक्रवार, दि. २९.०७.२०२२) रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे व आपले असुधारित पुनरावलोकन मत व्यक्त केले आहे. स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अन्य उत्पन्नात दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या संयुक्त उद्यमांकडून प्राप्त रु. ३०.१४ कोटी लाभांशचा समावेश

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे

आहे व तो एकत्रित वित्तीय निष्कर्षांतून वगळला आहे. स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या अन्य उत्पन्नामध्ये गत व्यावसायिक संपादनाशी संबंधित कंपनीद्वारे प्राप्त रु. ४२.०८ कोटींच्या अनुषंगिक मूल्याचा समावेश आहे. आम्ही वरील वित्तीय निष्कर्षासंदर्भात कोव्हिड - १९ च्या तत्कालीन प्रभावाचा विचार केला आहे. भविष्यातील आर्थिक स्थितीवरील कोणत्याही व्यापक प्रभावाव

समूह काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे ज्यामध्ये अन्य भविष्यकालीन सुधारणा समाविष्ट असतील

दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या अपवादात्मक बाबीमध्ये आमची एक उपकंपनी नाव क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेडद्वारे रु. १७.२८ कोटींच्या अनावर्ती खर्चाचा समावेश आहे जी बाब दुग्धोत्पादन क्षेत्राला भेडसावणाऱ्या स्वादयुक्त दुधाच्या वर्गीकरणाच्या प्रकरणी उद्दभवलेल्या जीएसटी दायित्वाशी संबंधित आहे.

एफ) कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टाक पर्यायांचा वापर करून कंपनीने दि. ०९.०५.२०२२ व दि. ०३.०६.२०२२ रोजी अनुक्रमे ३०,५७२ व १६.५५२ समभागांचे वाटप केले.

जी) दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष व संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रकाशित अलेखापरीक्षित वर्ष ते तारीख आकडेवारी दरम्यान ताळमेळ साधणारी आहे

LKP FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032831

Regd Office: - 203, Embassy Centre, Nariman point, Mumbai 400021

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2022

Quarter

Ended

Unaudite

30-Jun-2022

(800.43)

(800.43)

1.256.86

10.00

(6.37)

(6.37)

The above is an extract of the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the First Quarter ended June 30, 2022. The detailed format for the same has been filled with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirement) Regulations, 2015 and is available on the website of BSE at www.bseindia.com and also on the websit

67.52

STANDALONE

Ended

1-Mar-2022

940.40

(964.68)

(964.68)

10.00

(7.68)

(7.68)

Quarte

Ended

4,447.18

1,256.86 1,256.86 1,256.86

10.00

25.57

25.57

3,214.36 (829.90)

3.214.36 (829.90)

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड करिता सही/-बी. एस. यादव

CONSOLIDATED

Quarter

Ended

30-Jun-2021 30-Jun-2022 31-Mar-2022 30-Jun-202

Quarte

Ended

Unaudited

10.00

27.41

27.41

मुंबई

1.017.76 4.717.86

(936.87) 3,445.21

(936.87) 3.445.21

1.256.86 1.256.86

10.00

(7.45)

(7.45)

ठिकाण : मुंबई

PARTICULARS

Net Profit /(Loss) from ordinary activities after tax

Net Profit /(Loss) after Extraordianry items

Reserves excluding revaluation reserves

Earning Per Share (EPS) (Face value of Rs.10)

Total Income from operations (net)

Paid-up Equity Share Capital

Face Value of the Shares

of the Company at www.lkpsec.com.

as per balance sheet

-Basic

Mumbai

28 July 2022

त्यवस्थापकीय संचालक ज क्रमांक · ००२९४८०३

Quarter

Ended

98.65


10.00

(6.60)

(6.60)

Sd/-M. V. Doshi

Managing Director



AUCTION

Auction / Sale

Of old Tata Indigo (01) Ambassador (02) and Hero Honda Motor Cycle, Total 04 Nos Vehicles At Building No. 10-11, New Mahim Police Quarters, Opposite to S.L. Raheja Hospital, Mahim (W), Mumbai-16. On August 10, 2022 at 1030 hrs Bring Photo ID & Residence Proof (EMD Rs. 10,000/-)

जाहीर सूचना

Contact No. 9650865040

येथे सूचना देण्यात येते की, (१) श्रीमती शीला डि सुझा ऊर्फ शीला वाझ, (२) श्री. रॉयस्टन सॅविओ वाझ आणि (३) श्रीमती सामंथा सुए वाझ हे स्वर्गीय श्री. रेजिनाल्ड बाल्टाझर विन्सेन्ट वाझ जे फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, बी विंग, स्वप्नलोक टॉवर्स कोहौसो., फिल्म सिटी रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या जागेचे मालक होते, यांचे कायदेशीर वारसदार आहेत.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेवर वारसाहक्क, तारण, ताबा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क, हस्तांतर, परवाना, उपक्रम, व्यवस्था, कोणताही खटला किंवा अन्य इतर प्रकारे दावा किंवा अन्य इतर अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसात

उपरोक्तप्रमाणे कोणताही दावा न झाल्यास आमचे अशिलास अशा संभाव्य दावा, अधिकार किंवा हिताच्या कोणत्याही संदर्भाशिवाय सदर प्रस्तावाबाबत बाजारभाव योग्य अधिकार पूर्ण करण्याचे मोकलीक अमल आणि अमे टावा मर्व रच्छा व उद्देशांकरिता त्याग केले आहेत अमे ममजले जार्रल व आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

दिनांक: ३०.०७.२०२२ ठिकाण: मुंबई

संध्या राजेश यादव

वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.१, बेसमेंट, शॉपर्स पॉईंट, मोती महल हॉटेलच्या पुढे, अंधेरी रेल्वे स्टेशन समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ दूर.:९०८२६०५०८९ / ९३२६२९६९१६

ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

(पुर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) ORIX नोंद. कार्या.: प्लॉट क्र.९४, मरोळ की-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दुर.:+९१-२२-२८५९५०९३/६७७७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई-मेल:info@orixindia.com | www.orixindia.com, सीआयएन: यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३५३७

परिशिष्ट ४-ए (पहा नियम ८(६)) स्थावर मालमत्तेच्या तद्नुसार विक्रीकरिता विक्री सूचना

. सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट⁻२००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअंतर्ग थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना.

प्तर्वसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभृत धनकोकडे गरण/अधिभारित असलेल्या खालील नमुद स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा **ऑरिक्स लिझींग ॲण्ड हायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि याची **कुलदीप गिरी** त्र रुपा कुलदीप गिरी (कर्जदार व सह-कर्जदार) यां^{च्}याकडून ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसे हिंड<mark>या लिमिटेड</mark>ला दिनांक ११.०३.२०२० रोजी देय रक्कम रु.६६,०४,६८८.५१ (रुपये सहासष्ट लाख चार हजार . **प्रहाशे अठ्ठ्याऐंशी आणि पैसे एकावन्न फक्त)** च्या वसुलीकरिता दिनांक २९.०८.२०२२ रोजी जसे आहे जेथे भाहे आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर जाहीर लिलावाने विक्री केली जाईल. **आरक्षित मृल्य रु.७३,८५,**000, (रुपये त्र्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार फक्त) आणि इसारा रक्कम रु.७,३८,५००/- (रुपये सात लाख अडतीस हजार पाचशे फक्त) आहे.

तारण मालमत्तेचे वर्णन कान क. १२. तळमजला. ए१ विंग. स्वप्नकिरण कोहौसोलि.. पिंपरी पाडा. दिंडोशी रोड. राणी सती मार्ग

च्छुक बोलिदारांनी प्राधिकृत अधिकारी **श्री. अब्दुल पटेल (संपर्क तपशील:+९१-९८१९०७५५६६)** यांना रोमवार ते शनिवार कामकाजाच्या वेळेत कोणत्याही प्रश्नाकरिता संपर्क करावा आणि विक्रीच्या त्रविस्तर नियम व अटीकरिता कपया **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**च nttps://www.orixindia.com/leasing.php वेबसाईटवरील लिंकचा संदर्भ घ्यावा.

कर्ज <mark>खाते क्रमांक -</mark> LN0000000014862 दिनांक: २९.०७.२०२२

प्राधिकृत अधिकारी ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड



मार्कसन्स फार्मा लिमिटेड

CIN: 1 24110MH1992PI C066364 **कार्यालय:** ११वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग, ओशिवरा अंधेरी (पश्चिम) मंबई-४०० ०५3 दूरध्वनी: ०२२ ४००१ २०००; फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११ वेबसाईट: www.marksanspharma.com: ईमेल: companysecretary@marksanspharma.com


३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा

या सूचनेद्वारे सदस्यांना कळविण्यात येते कि मार्क्सन्स फार्मा लिमिटेडच्या कंपनीची तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (३०वी एजीएम), कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेले . एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रक क्रं. १४/२०२०; १३ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रक क्रं. १७/२०२०, ५ मे, २०२० रोजीच्या परिपत्रक क्रं. २०/२०२० आणि १३ जानेवारी, २०२१ रोजीच्या परिपत्रक क्रं. ०२/२०२१ त्यानंतर ५ मे, २०२२ रोजीच्या परिपत्रक क्रं. २/२०२२ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानी ('सेबी') १३ मे, २०२२ रोजीच्या जारी केलेले परिपत्रक क्रं. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 (ई-एजीएम परिपत्रक) यानुसार, **सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी** ९:०० वाजता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून ('ओएव्हीएम') आयोजित केली जाईल. सदर एजीएम सूचना, त्यात लिहलेल्या व्यवसायांचा व्यवहार करण्यासाठी सर्व सभासदांना स्वतंत्रपणे पाठवले. ३०वी एजीएमच्या सूचनेस जोडलेल्या सूचनांचे पालन करूनच सदस्य व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये येऊ शकतात.

- ई-एजीएम परिपत्रकांच्या अनुषंगाने, ३०वी एजीएमची सूचना आणि २०२१-२०२२ या आर्थिक वर्षांचा वार्षिक अहवाल सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविला जाईल आणि कंपनीची वेबसाइट www.marksanspharma.com वर आणि इन्ट्हेस्टर रिलेशन टॅब अंतर्गत एनएसईची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> आणि बीएसईची वेबसाइट www.bseindia.com वर देखील उपलब्ध असतील.
 - ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत/अद्ययावत केलेला नाही त्यांनी ३०वी एजीएम आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी खालील चरणांचे पालन केले पाहिजे:
 - क. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना नाव, फोलिओ नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल पत्ता, सेल्फ अटेस्टेड शेअर सर्टिफिकेटच्या स्कॅन केलेल्या प्रती (दोन्ही बाजू), पॅन/आधारची कॉपी (स्वयं प्रमाणित केलेली प्रत) ई-मेलद्वारे companysecretary@marksanspharma.com वर पाठवा किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइट लिंक: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx
 - ख. डिमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या ईमेल डिपॉझिटरीसह त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींद्वारे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची विनंती केली जाते.
- सीडीएसएल ई–मतदान प्रणालीद्वारे ३०वी एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये जाण्यासाठी आणि व्यवसायावर दुरस्थपणे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाईल. डिमटेरियलाइज्ड मोड. भौतिक मोडमध्ये आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणी केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ई-मतदान करण्याची पद्धत ३०वी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.
- ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा लाभांश ३०वी एजीएममध्ये घोषित केल्यास सदस्यांना त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा करुन देण्यात येईल. ज्या सदस्यांनी बँकेचे तपशील दिले नाहीत किंवा ज्यांना बँक तपशील बदलण्याची इच्छा असेल, त्यांच्या डिपॉझिटरी सहभागी (डिमॅट मोडमध्ये असलेल्या समभागांच्या बाबतीत) आणि कंपनीच्या कुलसचिव आणि हस्तांतरण एजंटला (प्रत्यक्ष मोडमध्ये असलेल्या समभागांच्या बाबतीत) माहिती देऊन असे करू शकतात किंवा वैकल्पिकरित्या हे येथे निबंधक आणि हस्तांतरण एजंटच्या वेबसाइट: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx वर

मार्क्सन्स फार्मा लिमिटेडसाठी

सही/-हर्षवर्धन पाणीगही कंपनी सचिव २९ जुलै, २०२२



इक्कीटास स्मॉल फायनान्स बॅंक लि. (पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.) नोंदणीकृत कार्यालय : क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२. दूर.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०.

मागणी सूचना

सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. खालील कर्जदारांनी इक्कीटास हौसिंग फायनान्स लिमिटेड (इएचएफएल)/इक्कीटास फायनान्स लिमिटेड (इएफएल)/इक्कीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी) यांच्याकडून कर्ज घेतले आहे. सदर कर्जदार यांनी त्यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते नॉन–परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभूत मालमत्ता, कर्ज व तारखेला देय एकूण थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वेसामान्य जनतेस सुचित करऱ्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभूत धनकोंच्या वतीने ारफायसी कायदा २००२ च्या तरत्दीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये. सदर सनचेपासन ६० दिवसांत त्यांच्या नावा समोर नमुद थकबाकी रक्कम जमा न केल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये एक किंवा अधिक अधिकारांचा वापर केला जाईल

कर्जदार/जामिनदारांचे	मागणी सूचना	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन
नाव (शाखेचे नाव)	दिनांक व रक्कम	(स्थावर मालमत्ता)
शाखाः बोरिवली L.No.:VLPHANDR0002481 अर्जदारः कुमारी अदिती सन कुल कर सह–अर्जदारः श्री. साईराज सनकुलकर	१६.०७.२०२२ व ह.४१७५२६	जुना सर्ल्हें क्र.३२, नवीन १७४, हिस्सा क्र.९, क्षेत्रफळ एच.आर.०-१०-०, करनिर्धारण 0.३७, जुना सर्ल्हें क्र.३२, नवीन १७४, हिस्सा क्र.११, क्षेत्रफळ एच.आर.६१-०-००, करनिर्धारण 0.१९, जुना सर्ल्हें क्र.३२, नवीन १७४, हिस्सा क्र.१०, क्षेत्रफळ एच.आर.०-३-०, करनिर्धारण 0.११, जुना सर्ल्हें क्र.३९, नवीन १८३, हिस्सा क्र.१भाग, क्षेत्रफळ एच.आर.०-१९-०, करनिर्धारण ३.३९, जुना सर्ल्हें क्र.३९, नवीन १८३, हिस्सा क्र.२, क्षेत्रफळ एच.आर.०-२-३, करनिर्धारण 0.५०, जुना सर्ल्हें क्र.३९, नवीन १८३, हिस्सा क्र.३, क्षेत्रफळ एच.आर.०-०३-३, करनिर्धारण 0.५६, गाव नारिंगी, तालुका वसर्र्ड, जिल्हा ठाणे, उपनिबंधक विरार-२ यांच्या मर्यादेत असलेल्या बिगर शेत जिमनीपैकी एकूण क्षेत्रफळ चौ.मी. असलेल्या इमारतीचे एफ.एस.आय.चे सर्व भाग व खंड.
ठिकाण : मुंबई, दिनांक: ३०	.09.7077	प्राधिकृत अधिकारी, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.